

1, 360. पथं नपन्योः स्थिता im Bereich der Augen MĀLAV. 60. पथः प्रुचे-
र्दर्शयितार ईश्वरः RAG. 3, 46. पथिषु Spr. 294, v. l. पथनेन auf diesem
Wege, auf diese Weise H. 287. पथं न्यस् auf dem Wege niederlegen so v. a.
Etwas aufgeben, z. B. ein Gewerbe JĀṄK. 3, 38. Nur ganz ausnahmsweise
am Ende eines comp. (statt des hier gebräuchlichen पथः) घपस्थारं तु
गद्धक्तं सोदरो ऽपि चिमञ्चति UggāVAL. zu UNĀDIS. 4, 12; vgl. घपयिन् सु-
पन्याः P. 2, 4, 30, VĀRTT., Sch. दृष्टिपन्थानमासाद्य HARIV. 6289. Vgl.
पाथस् — 2) eine best. Hölle: पन्थानम् M. 4, 90. — 3) पन्थाः सैभरः (abl.
पथः सैभरात्) N. pr. eines Lehrers Bau. ĀR. UP. 2, 6, 3. पथः oder पवय-
स्य) सैभरस्य साम Ind. 81. 3, 222.

पर्यः m. = पाथ gaṇa ज्ञलादि zu P. 3, 1, 140. = 2. पथ् Pfad, Weg,
Bahn TRIK. 2, 1, 19. UggāVAL. zu UNĀDIS. 4, 12. तेन वाक्येन प्रविष्टेन भूते:
पथम् auf den Weg —, in den Bereich des Gehörs R. 3, 36, 3. पुनर्य त्रि-
विधि विहि पन्थाना (lies mit AUFRECHT पन्थानी) भेदमुत्तम् VĀSU-P. in Verz.
d. Oxf. H. 83, b, 34. Dies sind die zwei einzigen Stellen, welche wir als
Beleg für den selbständigen Gebrauch dieser Wortform anzuführen
vermögen, wobei noch zu bemerken ist, dass in dem ersten Beispiele
die Verbindung mit dem vorangehenden gen. so eng ist, dass sie an
Zusammensetzung grenzt. Am Ende eines comp. tritt fast immer पथ
an die Stelle von पथ् u. s. w. P. 5, 4, 74. gaṇa शरदादि zu 107. Vop. 6,
69, 91. Geschlecht eines solchen comp. (in der Regel m.) P. 2, 4, 30,
VĀRTT. 1. AK. 3, 6, 2, 26. रेत्रावत् MBH. 3, 11830. रथः 14, 1390. sg. तो-
याधारपथः Cīk. 14. चन्द्रार्कोऽ R. 3, 61, 8. सूर्यमार्गः 9. आदित्यपथगा MBH.
6, 2075, 7, 195. HARIV. 8903. त्रिलोकपथगा गङ्गा MBH. 12, 962. त्रैलोक्य-
पथचारिणी R. 4, 36, 18. तपोवनावत्तिपथं गतान्याम् RAGH. 2, 18. स्वर्गपथः
R. 2, 93, 18. अग्नीऽ KATH. 29, 103. हारः R. GOR. 2, 12, 36. तेजःपथ-
मावृणोति SUCK. 1, 246, 12. वातापनपथेन प्रविश्यातः पुरम् through's Fenster
VID. 100. प्रथाज्यातपथं गतः Dāc. 2, 3. संमार्जितार्चितपथ (नगर) VARĀH.
BRH. S. 42 (43), 26. PĀNKAT. 223, 3 (wo पथः zu lesen ist). शक्तिपथं गतः
zu Gesticht gekommen R. 6, 111, 35. सत्पर्यपथे स्थितः 2, 30, 38. शास्त्रो
पथं धर्मपथः सद्दिराचरितः सदा MBH. 3, 328. मौ शास्त्रपथे युक्तम् 13, 2171.
ध्यानपथमाविश्य 12, 1897. अवतरतः सिद्धिपथम् — स्वमनोरथस्य MĀLAV.
21. कार्यसिद्धिपथः 64. व्यतीतवेदार्थपथ (महाज्ञान) PĀNK. 30, 12. संमतिपथोमे-
वापत्तः 102, 2. सर्वं पथस्य वशादगात्मृतिपथं कालाय तस्मै नमः BHART. 3,
42. Am Ende eines adj. comp. f. आ HARIV. 6300. 8193. R. 2, 42, 23, 5,
26, 41. 6, 112, 42. R. GOR. 2, 68, 53. RAGH. 8, 84. — Vgl. श्रू, श्रवः, श्रद्ध-
श्नः, श्रद्धिः, श्रान्तिरुद्धः, श्रुः, श्रवत्सः, श्रपत्यः, श्रष्टः, श्रस्तः (u.
श्रास), श्रार्पः, श्रुः, श्रीऽ (u. श्री), उद्गुः, उत्तरः, उत्तरा, उत्तः, उत्कृः,
कर्णः, कर्मः, का, कु, कुमोदः (unter कुमोद), चतुः, चतुर्पूः, त्रिः,
दत्तिणा, दर्शनः, दक्षः (auch Vika. 93), दृष्टिः, देवः, धर्मः, नक्त्रः, न-
यनः, ब्रह्मणः, ब्राणः, ब्रह्म, मृत्युः, लोचनः, वाक्, वि, विलोचनः,
वैशासरः, अवणः. Am Auf. eines comp.: पथान्यासे R. 3, 17, 15. श्रवि-
ज्ञातपथम् KATH. 42, 103. मृजितपथरुदि BUH. P. 9, 10, 4. स्वचक्नप-
थगा (गङ्गा) R. 1, 36, 17 (37, 18 GOR.). निजविद्याविद्यितपथरक्षाम् KATH. 43, 258. Vgl. पथकाल्पना und पथातिष्ठि.

पैयक् adj. = पथि कुशलः des Weges kundig P. 5, 2, 63.

पथकाल्पना (पथ + कः) f. = कुस्ति Gaukelei HALJ. 4, 55. पथुक-
स्त्विनी v. l.

पथत् m. (nom. पथन्) = 2. पथ् u. s. w. Pfad, Weg Schol. zu AK. CKDR.
पैयन्वत् adj. das Wort 2. पथ् u. s. w. enthaltend ÇAT. BR. 13, 4, 4, 15.
— Vgl. पथिमत्.

पथातिष्ठि (पथ + प्रतिष्ठि) m. Reisender, Wanderer RĀGA-TAR. 6, 145.
पथि s. u. 2. पथ् und vgl. श्रापथि.

पैयिक् (von 2. पथ् oder पथि) m. Wanderer, Reisender P. 5, 1, 75. AK.
2, 8, 4, 17. TRIK. 2, 8, 29. H. 493. HALJ. 2, 202. MBH. 13, 2298. 2700. R.
GOR. 1, 8, 10. SPR. 401. 677. MĀLAV. 41. MEGH. 8. ÇRĀGĀRAT. 11. KATH. 21, 92. 32, 79. 34, 184. 30, 233. PĀNKAT. 243, 4. HIT. 1, 4. AMAR. 93. VET.
in LA. 22, 6. °तान् PĀNKAT. 104, 7. °संतति f. ein Zug Reisender, Reise-
gesellschaft TRIK. 2, 8, 29. °संहृति f. dass. HIN. 138. °सार्य m. dass.
MĀRKKH. 82, 23. MĀLAV. 67, 19. पथिकी f. P. 5, 1, 75. — Vgl. पथिक, पा-
थिका.

पथिका (wie eben) f. Weinstock mit röthlichen Trauben (संपिलकाना)
RĀGA-TAR. im CKDR.

पथिकार (पै + 1. कार) m. Wegebereiter, wohl N. pr. eines Mannes
gaṇa कृत्वादि zu P. 4, 1, 151.

पथिकृत् (पै + कृत्) adj. einen Weg —, Wege bereitend RV. 2, 23, 6.
6, 21, 12, 9, 106, 5. स्फृष्टिः पूर्वम्यः पवित्रकृत्यः 10, 14, 15. पथिकत्सूर्यः
111, 3. AV. 18, 2, 53. 3, 25. Beiw. des Agni TS. 2, 2, 1, 1. ÇAT. BR. 11, 1.
5, 5, 12, 4, 4, 1. ÇĀNKH. BA. 4, 3. KĀTJ. ÇR. 20, 1, 22. MBH. 3, 14206. Pū-
shan ÇĀNKH. ÇR. 3, 4, 9, 16, 1, 17.

पथिरैप् (पै + रैप) n. Wegeabgabe, Wegegebühren HALJ. 8, 42.

पथिरुम् (पै + रुम) m. = खट्टर Acacia Catechu Willd. खट्टाधि. im
CKDR. = श्वेतखट्टर RĀGA-TAR. ebend.

पथिन् s. u. 2. पथ.

पथिप्रैप्र (पै + प्रैप्र) adj. P. 6, 1, 199, Sch.

पथिमत् adj. das Wort पथ् पथि enthaltend AIT. BR. 1, 10. ÇĀNKH. BR.
7, 8. — Vgl. पथन्वत्.

पथिरैत्स् (पै + रैत्स) adj. die Wege hütend: पथाम् VS. 16, 60.

पथिरैत्ति (पै + रैत्ति) adj. dass.: शनी R.V. 10, 14, 11. P. 3, 2, 27.

पथिस् m. = पथिक UggāVAL. zu UNĀDIS. 1, 58.

पथिवाहक् (पथि, loc. von 2. पथ्, + वा) m. Vogelfänger; adj. grau-
sam, hart ÇĀDDAR. im CKDR. m. Lastträger Wils. nach ders. Aut.

पथिष्ठू (पथि, loc. von 2. पथ्, + स्तु) adj. am Wege sitzend: Rudra
PĀN. GRH. 3, 15. die Hunde Jama's AV. 18, 2, 12 (wo पथिपदि dem प-
थिरक्ति des RV. fehlerhaft nachgebildet ist).

पथिष्ठा (पथि, loc. von 2. पथ्, + स्ता) adj. am Wege oder im Wege
stehend: स्थापा AV. 14, 2, 6 (RV. पथेष्ठा). पथिष्ठः fehlerhaft für पतिष्ठः:
AV. 6, 28, 1. पथिस्थ्य auf dem Wege befindlich, — gehend, unterwegs
seitend: गच्छवेव पथिस्थत् रामः प्रेष्यानुवाच हृ MBH. 9, 1984. तेषाम-
गच्छतां रात्रौ पथेस्थानं वृक्तो ऽभवत् 2088.

पथो = पथि s. श्रापथि.

पथीन्, पथीनति künstliches denom. von पथिन् SIDDHA. K. zu P. 6, 4, 16.

पथेष्ठै adj. = पथिष्ठा RV. 5, 30, 3, 10, 40, 13. Die Form ist nach Ana-
logie von रथेष्ठा und ähnlichen ungrammatisch gebildet.

पथ्य (von 3. पथ् oder पथि) parox. adj. f. आ = पथो ऽनपेतः P. 4, 4, 92. ==
पथि भवः gaṇa दिग्गादि zu P. 4, 3, 54. a) förderlich, zuträglich, heilsam (eig.